

# महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड

महात्मा फुले शाळा रस्ता, स्नेहनगर, नांदेड. पिन कोड नं.-

431602.

Email Address : [nanded.ee@mahapwd.gov.in](mailto:nanded.ee@mahapwd.gov.in)

## नागरिकांची सनद



| अनुक्रमांक | तपशील                                      | पृष्ठ क्रमांक |
|------------|--------------------------------------------|---------------|
| 1          | प्रस्तावना                                 |               |
| 2          | नागरिकांची जबाबदारी                        |               |
| 3          | वृक्ष तक्ता                                |               |
| 4          | कार्यालयाची रचना                           |               |
| 5          | गा-हाणी/तक्रारी यांचे निराकरण              |               |
| 6          | नागरिकांच्या सनदेचा आढावा/सिंहावलोकन       |               |
| 7          | नागरिकांच्या सनदेची अमंलबजावणी             |               |
| 8          | प्रकल्प शाखा                               |               |
| 9          | बांधकाम ठेकेदार नोंदणी                     |               |
| 10         | रेखाशाखा                                   |               |
| 11         | लेखाशाखा कामाचे स्वरूप व जबाबदारी          |               |
| 12         | निविदा निश्चितीबाबत कार्यवाही              |               |
| 13         | उपविभागाचे लेखा परिक्षण व देयकांची पडताळणी |               |
| 14         | गृहवाटप समिती व उपसमितीचे कामकाज           |               |
| 15         | भाडेशाखा कामाचे स्वरूप व जबाबदारी          |               |
| 16         | विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेची कामे  |               |
| 17         | विश्रामगृह/विश्रामधाम आरक्षण बाबतची माहिती |               |
| 18         | शासकिय विश्रामगृहाची माहिती                |               |
| 19         | भांडारशाखा                                 |               |
| 20         | उपविभागीय कार्यालयाची माहिती               |               |
| 21         | कार्यपुर्तीचे वेळापत्रक                    |               |

## प्रस्तावना

सार्वजनिक बांधकाम विभागाला १५० वर्षांहून अधिक वर्षांची दैदिप्यमान व गौरवशाली परंपरा आहे. नांदेड जिल्हा हा शिखांचे पवित्र स्थळ असलेले हुजुर साहेब नांदेड हे त्यांचय अध्यात्मिक आणि सांस्कृतीक महत्वासाठी प्रसिध्द आहे, देशातील एकुण साडेतिन शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेले माहुर येथील रेणुका माता मंदीर प्रसिध्द आहे, कंधार येथील भुईकोट किल्ला, होटल ता. देगलूर येथील हेमाडपंथी शिवमंदिर, एक दुरदर्शी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक, आदरणीय स्वामी रामानंद तीर्थ यांच नाव धारण करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ याच नांदेड नगरीमध्ये विष्णुपुरी परिसारात स्थित आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमिने नटलेला असा संपन्न जिल्हा आहे. सध्याच्या सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड सन १९६४ पासून कार्यरत असुन, विकासाभिमुख प्रकल्प राबविण्यात सा.बां. विभाग सतत अग्रेसर असतो. कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड हे कार्यालय स्नेहनगर, नांदेड येथे आहे. या विभागांतर्गत नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, या तालुक्यांचा कार्यभार आहे. सध्या या विभागांतर्गत नांदेड मुख्यालयी सार्वजनिक बांधकाम उप विभाग उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, इमारती, यांत्रिकी व विद्युत असे उप विभाग कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हा प्रयोगशाळा सुध्दा अस्तित्वात आहे तर इतर तालुक्याच्या मुख्यालयी लोहा, कंधार, मुदखेड, अर्धापूर याठिकाणी सा.बां. उप विभाग कार्यरत आहेत. या विभागा कडून रस्ते, पुल व इमारतींचे निर्माण तसेच देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात.

या विभागाच्या कार्यक्षेत्रात प्रमुख राज्यमार्ग ८०.०३४ कि.मी. राज्यमार्ग ३६९.२९५ कि.मी., प्रमुख जिल्हा मार्ग ४३६.५० कि.मी. अशा विविध दर्जाची एकुण लांबी ११०९.५५ कि.मी. आहे. या रस्ते लांबीत सर्वसाधारणपणे ०७ मोठे पूल, १३८ मध्यम पूल, १३८० नळकांडी पुले आहेत. तसेच कार्यालयीन इमारती ३१२२९२.०० चौ.मी. निवासी इमारती ९८९९८.३६५

चौ.मी. अशा एकुण ४११२९०.३६५ चौ. मी. क्षेत्रफळाच्या राज्यक्षेत्रातील इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्यात येते.

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड या जिल्हयातील सार्वजनिक बांधकामाच्या अनुषंगाने नागरिकांशी बांधिलकी जपण्यास कटीबद्ध आहे. ही बांधिलकी कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, नांदेड या सनदे व्दारे जाहीर करत असुन ती स्विकारीत आहे. हे कार्यालय नागरीकांना खालील सुविधा पुरविण्यास बांधील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारित केलेल्या व पचदर्शीत केलेल्या सार्वजनिक सेवा तत्परतेने सौजन्यपुर्वक व सन्मानपुर्वक वागणुकीने उपलब्ध व्हाव्यात व नागरीकांचे सामाजिक प्रश्न सहानुभुतीपुर्वक सोडवावेत हा दृष्टीकोन विचारात घेवुन तसंच सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सनद तयार करण्यात आली आहे.

- (1) विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील मार्गाची देखभाल दुरुस्ती मानकाप्रमाणे करुन रस्त्याचा दर्जा उत्तम राखने.
- (2) कार्यालयीन विभागाच्या अखत्यारीतील शासकीय इमारतीची (कार्यालयीन व निवासी इमारती) बांधकाम खात्याने ठरवलेल्या मानकानुसार उत्तम दर्जाची व सुरक्षीत अशी करणे.
- (3) या विभागाच्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या सा.बां. उप विभागांना तांत्रिक सल्ला देणे व शासकीय कामकाजात सुसुत्रता ठेवणे.
- (4) या विभागाच्या कार्यालयात प्रतिसाद वेळापत्रक प्रदर्शित करणे.
- (5) आपत्कालीन व्यवस्थेसाठी (जसे महापुरामुळे वाहतुक बंद पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करुन वाहतुक चालू करणे) तत्परतेने अभियांत्रिकीशी संबंधीत आवश्यक ती कामे करणे व मदत करणे.
- (6) विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाची कर्तव्ये व जबाबदा-या फलकावर जाहिररित्या प्रदर्शित करणे.

(7) या विभागीय कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी व वेळी सर्वसामान्य जनतेची गा-हाणी/ तक्रारी ऐकणे व त्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे.

(8) माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत या विभागाच्या अखत्यारीतील उप अभियंता यांचेकडून मागितलेली माहिती संबंधीतांना विहित मुदतीत उपलब्ध करून देणे,

(9) कार्यालयाच्या कामकाजात सातत्य ठेवून व आधुनिकता आणून या विभागीय कार्यालयाची व सार्वजनिक बांधकाम विभागाची लोकाभिमुखता वाढविणे.

(10) संगणीकरण बाबत या विभागाच्या अंतर्गत सर्व उप अभियंता कार्यालये यांना अवगत करणे व नेटवर्कने जोडणे, अधीक्षक अभियंता, सा.बां. मंडळ नांदेड, मा. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशीक विभाग नांदेड यांना नेटवर्कद्वारे आवश्यक व तातडीची माहिती त्वरीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

(11) या कार्यालयाच्या अंतर्गत आवश्यक व अद्यावत विविध माहिती त्वरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या [www.mahapwd.com](http://www.mahapwd.com) या संकेत स्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करणे व अद्यावत करणे.

(12) कार्यालयामध्ये सर्व अभिलेखे अद्यावत करणे व त्याची वर्गवारी करून अभिलेख कक्ष नोंदवहीसह अद्यावत करणे

(13) नागरिकांच्या सनदेस व्यापक प्रसिध्दी देणे.

**(2) कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग नांदेड कार्यालयाची बांधीलकी व नागरिकांची जबाबदारी**

\* कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग नांदेड कार्यालयाची बांधीलकी :-

वरील सर्व कर्तव्ये पार पाडतांना कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, नांदेड

(अ) सेवेच्या गुणवत्तेची बांधीलकी ठेवील.

(ब) सौजन्यपूर्ण व मदतीची भावना ठेवुन कामाचा वेळेत निपटारा करेल.

(क) पारदर्शकता व निष्ठा ठेवतील. यासाठी वेळोवेळी विविध परवानापत्रे / प्रमाणपत्रे / ना-  
हरकत प्रमाणपत्रे मिळविण्या साठी कार्यपध्दती, पत्रके नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध  
करण्यात येतील.

### नागरिकांची जबाबदारी

(1) शासकीय अधिकारी/ कर्मचारीयांचेशी नागरिकांची वर्तणुक सौजन्यपूर्वक असावी.

(2) नागरिकांकडून आवश्यक असलेली माहिती व कागदपत्रे परिपूर्णरित्या मिळावी.

(3) नागरिकांचा प्रतिसाद विकासाला मदत करणारा असावा.

(4) विहित केलेल्या कालावधीपेक्षा कमी कालावाधीत सेवा पुरविण्याचा आग्रह धरु नये.

(5) सार्वजनिक मालमत्तेची व्यवस्था पाहण्यास सहकार्य करावे.


(6) नागरिकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे दूर करावीत व पुन्हा सरकारी जागांवर अतिक्रमणे करु  
नयेत.

(7) रस्त्यांच्यादोन्ही बाजूंना असणा-या वृक्षरायीचे जतन करणे ही नागरिकांची सुध्दा  
जबाबदारी राहिल.

(8) नागरिकांनी कायदेशीर तरतूदी, नियम, अलिखित संकेत यांचे पालन करावे.

(9) नागरिकांनी सार्वजनिक हित, एकात्मता व अखंडता जोपासण्यासाठी सहकार्याची भावना  
ठेवावी.

# परिशिष्ट - 'ब'



## कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड कार्यालयाची रचना

अधीक्षक अभियंता सा.बां. मंडळ, नांदेड यांचे अधिपत्या खालील कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग नांदेड हे कार्यालय शासनाने १९६४ ला स्थापन केले आहे. कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग नांदेड अंतर्गत उप अभियंता सा.बां. उप विभाग, नांदेड (दक्षिण) (उत्तर) व (इमारती) लोहा, कंधार, मुदखेड, अर्धापूर, यांत्रिकी, असे उप अभियंता असून त्यांचेकडे त्या त्या तालुक्याचे कार्यक्षेत्र येते. या कार्यालयाच्या अधिपत्याखाली एकूण ७ उप अभियंता कार्यरत आहेत. तसेच कार्यकारी अभियंता यांची मुख्यालये दर्शविणारा वृक्ष-तक्ता (Tree-chart) परिशिष्ट ब म्हणून सोबत जोडला आहे.

या विभागाचा अधिकार क्षेत्रातील उप अभियंता, सा.बां. विभाग हा खऱ्या अर्थाने माहितीचा स्रोत असतो. कुठल्याही बांधकामाची सविस्तर माहिती अगदी सुरुवातीपासून उप अभियंता यांचे कार्यालयाकडून मिळू शकते. प्रस्तावित नमुद केलेल्या सार्वजनिक सेवा उप अभियंता सा.बां. उप विभाग, पुरवित असतो. या विभागांतर्गत कामाच्या अमलबजावणीसाठी सा.बां. नियमावली लेखा संहिता, विनिर्देश वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके इत्यादिचे काटेकोरपणे पालन क्षेत्रिय कार्यालयाकडून केले जाते.

(4) विभागांतर्गत कार्यपुर्तीचे वेळापत्रक व माहितीची सुलभता

| अ.क्र | शाखा         | प्रमुख अधिकारी       | अधिकारी/कर्मचारी                                                           |
|-------|--------------|----------------------|----------------------------------------------------------------------------|
| १     | प्रकल्प शाखा | उप कार्यकारी अभियंता | शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता (प्रकल्प अभियंता) |
| २     | रेखा शाखा    | आरेखक                | सहाय्यक आरेखक / अनुरेखक                                                    |
| ३     | लेखा शाखा    | विभागीय लेखाधिकारी   | वरिष्ठ लिपीक / कनिष्ठ लिपीक                                                |
| ४     | आस्थापा शाखा | प्रथम लिपीक          | वरिष्ठ लिपीक / कनिष्ठ लिपीक                                                |
| ५     | भांडार शाखा  | भांडारपाल            | सहाय्यक भांडारपाल/ कनिष्ठ लिपीक                                            |



विभागीय कार्यालयात उप कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, भांडारपाल," आरेखक व प्रथम लिपीक हे अधिकारी कार्यकारी अभियंता यांचे सुचनांनुसार काम करतात. उप विभागीय कार्यालयास क्षेत्रिय कामे पार पाडण्यासाठी अंदाजपत्रकांची / निविदा विषयक कागदपत्रांची छाननी करुन त्यास सक्षम प्राधिका-याची मंजूरी घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करतात. पुर्ण झालेल्या कामांची नकाशे व कागदपत्रावरुन तपासणी करुन मोजमापानुसार केलेले मुल्य निर्धारण तांत्रिकदृष्टया तपासुन अदा करणेसाठी कार्यकारी अभियंता यांची मंजूरी घेतात. या शाखांकडुन करण्यात येणा-या कामाची सविस्तर माहिती स्वतंत्ररित्या स्पष्ट केली आहे.

विभागीय स्तरावर विविध स्वरुपाचे लेखे (Accounts) तयार करण्याचे काम विभागीय लेखाधिकारी करत असतात, त्याच बरोबर कार्यकारी अभियंता यांना अर्थिक बाबीशी निगडित असलेल्या प्रकरणी मार्गदर्शन करण्याचे काम हे अधिकारी करतात. भांडारपाल यांच्या कडून विभागीय भांडारासाठी लागणा-या साहित्य खरेदीविषयी कार्यवाही केली जाते. विभागीय कार्यालयाच्या आस्थापना शाखेकडून कर्मचा-यांच्या नियुक्तया, बदल्या, रजा इत्यादी सेवा विषयक कामे केली जातात. विभागीय कार्यालयातील या शाखांकडून करण्यात येणारी कामे सविस्तररित्या पुढे नमुद केली आहेत.

### **(अ) कार्यपुर्तीचे वेळापत्रक**

कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, नांदेड कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील, विविध ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारा कालावधी, त्यास सक्षम अधिकारी इत्यादीची माहिती, तसेच रस्ते, पुल व इमारती आणि इतर कामा विषयी माहिती कार्यपुर्तीचे वेळापत्रकात **(परिशिष्ट-क)** नमुद केले आहे. अर्जाचा विहित नमुना व जोडावयाची आवश्यक कागदपत्रे याची माहिती विहित फी भरुन संबंधीत उप विभागीय कार्यालयात मिळू शकेल. नैसर्गिक

आपत्ती कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादी उद्भवल्यास या वेळापत्रकातील कार्यपूर्तीच्या कालावधीत वाढ होवु शकेल.

### (ब) माहितीची सुलभता

सार्वजनिक बांधकाम [www.mahapwd.gov.in](http://www.mahapwd.gov.in) या वेबसाईटवरून (संकेत स्थळावरून) वेळोवेळी सादर केल्या जाणा-या विभागांतर्गत माहितीचा तपशिल व आकडेवारीचा तपशिल जनतेला सुलभतेने उपलब्ध होईल. मुख्यत्वेकरून या संकेतस्थळावर निविदासुचना, परिपत्रके व कार्यालयांची माहिती दिली आहे.

### (ब.१) खाजगीकरण

विशेषतः शहरोभागाच्या विकासकामासाठी अर्थसंकल्पातून उपलब्ध होणारा अल्पनिधी व काळाची गरज, या कारणामुळे शासनाने विकासकामामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग "बांधा, वापरा व हस्तांतर करा" या तत्वावर सुरू केला आहे, व त्याप्रमाणे कामांची अंमलबजावणी करण्यात येते.

### (क) गा-हाणी / तक्रारी यांचे निराकरण

कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गा-हाणी विभागाबाबत अथवा काही कामाबाबत असतील तर, त्यासाठी नागरिकांनी त्यांची गा-हाणी / तक्रार असेल त्या उपविभाग कार्यालय प्रमुखाकडे तक्रार नोंदवावी म्हणजे उदाहरणार्थ शाखा अभियंता यांचे विरूद्ध गा-हाणे / तक्रार असल्यास उपविभाग कार्यालय प्रमुखाकडे म्हणजे उप अभियंता यांचेकडे गा-हाणे मांडावे, विभाग कार्यालयातील एखाद्या अधिकारी कर्मचा-यांविरूद्ध गा-हाणे / तक्रार असल्यास संबंधित शाखा प्रमुखाकडे (उप कार्यकारी अभियंता विभागीय लेखाधिकारी /प्रथम लिपीक / भांडारपाल) गा-हाणे मांडावे. अशा गा-हाणे / तक्रारींचे निराकरण ७दिवसात करण्यात

येईल. गा-हाणे तक्रारी नोंदविण्यासाठी या कार्यालयात स्वतंत्र पेटी ठेवण्यात येईल. गा-हाणी समक्ष भेटीत पत्राने वा "ई-मेल", आपले सरकार पोर्टल द्वारेही नागरीक मांडू शकतात.

### **(ड) नागरिकांच्या सनदेचा आढावा / सिंहावलोकन**

या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबतचा तथा परिणामकारकतेचा आढावा वेळोवेळी कार्यकारी अभियंता यांच्याकडून घेण्यात येईल.

### **(इ) जनसामान्यांकडून सूचना**

ही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सुचनांचा गांभिर्यपूर्वक विचार करून, त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येईल. ही नागरिकांची सनद स्वतःहून काही नवीन कायदेशिर हक्क निर्माण करित नाही. ती ग्राहकांना म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवा उपभोगणा-या नागरिकांना हक्क मांडण्यासाठी मदत करते.

### **(ई) नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी**

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी दिनांक १९/१२/२००९ पासून करण्यास हा विभाग कटीबद्ध आहे.

सनदेस व्यापक प्रसिध्दी देऊन, नागरिकांच्या प्रतिक्रिया अभिप्राय मागविण्यात येतील व त्यांच्या सुचनांचा यथोचित आदर करून आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड हे कार्यालय खात्रीपूर्वक गुणवत्तेची सेवा पुरविण्याची हमी देत आहे. विभागाच्या कुठल्याही माहितीसाठी नागरिकांना संवेदनशील,

सौजन्यपूर्ण व मदत करण्याच्या भावनेने वर्तणूक मिळेल. कार्यपध्दती अधिक लोकाभिमुख, सुलभ व आटोपशीर करण्यासाठी नागरिकांचा सल्ला घेतला जाईल. भ्रष्टाचारास आळा घालण्यात येईल. तसेच नागरिकांच्या गाऱ्हाण्यांचे कालबध्द निराकरण करण्यात येईल.

## **विभागीय कार्यालयातील वेगवेगळ्या शाखांची कामे खालीलप्रमाणे**

प्रकल्पशाखेची माहिती खालील प्रमाणे आहे.

उप कार्यकारी अभियंता हे या शाखेचे प्रमुख असून त्यांचे नियंत्रणाखालील प्रकल्प अभियंता (सहाय्यक अभियंता श्रेणी-२ / कनिष्ठ अभियंता / स्थापत्य अभियंत्रिणी सहाय्यक) या शाखेचे कामकाज करतात. उपविभागाकडून अंदाजपत्रके तयार करून घेणे, त्यांची तपासणी करून सक्षम प्राधिका-याची मान्यता मिळाल्यानंतर अर्थसंकल्प तरतुद, प्रारूपनिविदा इत्यादी बाबतची कामे या शाखेकडून केली जातात. बांधकाम ठेकेदाराची नोंदणी देखिल या शाखेकडून करण्यांत येते, अशी नोंदणी करताना ठेकेदाराची तांत्रिक क्षमता, ठेकेदाराने पुर्ण केलेली व चालू असलेल्या कामाचा दर्जा, वित्तिय क्षमता, अशा सर्व बाबी विचारात घेवून ठेकेदार नोंदणीच कार्यवाही करण्यात येते. बांधकाम ठेकेदारांना शासनाची / स्थानिक स्वराज्य संस्था केंद्रशासनाची कामे करताना नोंदणीपत्राची आवश्यकता असते.

### **1. अर्थसंकल्पिय कामे**

दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये जी कामे समाविष्ट होतात त्यांची उपविभागाकडून नंदाजपत्रके / प्रारूप निविदा / देयके इत्यादी प्राप्त होतात. त्यांची तपासणी करून पुढील नावश्यक कार्यवाही करण्यात येते. तसेच यासाठीचा सर्व पत्रव्यवहार केला जातो.

## 2. ठेव अंशदान / गौण बांधकामे

शासनाच्या वेगवेगळ्या खात्याकडून काही कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रक्कम वर्ग केली जाते. या कामांची अंदाजपत्रके / प्रारूपनिविदा / देयके इत्यादी तपासली जातात.

## 3. स्थानिक विकास कार्यक्रम

यामध्ये स्थानिक माननीय आमदार / खासदार यांचेकडून सुचविलेली कामे करण्याविषयी जिल्हाधिकारी यांचेकडून निधी वर्ग केला जातो. त्यानुसार उपविभागाकडून प्राप्त अंदाजपत्रके / प्रारूप निविदा / देयके तपासणी इत्यादी कामे करण्यात येतात.

या विभागाकडे प्रामुख्याने शासकीय इमारतीची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. वेगवेगळ्या खात्यांकडून सुचविलेल्या दुरुस्तीमधील किरकोळ दुरुस्ती / विशेष दुरुस्ती / विविक्षित दुरुस्ती इत्यादी प्रकारे वर्गीकरण केले जाते. यापैकी किरकोळ व विशेष दुरुस्तीच्या कामांना मंडळ कार्यालयाकडून तर विविक्षित दुरुस्तीच्या कामांना प्रादेशिक विभाग, कार्यालयाकडून मंजूरी दिली जाते. सदर कार्यक्रम मंजूर झाल्यावर त्याच्या अंदाजपत्रक / प्रारूप निविदा / देयके इत्यादी बाबत तपासणी केली जाते.

काही खाजगी (शासन अनुदानित) संस्थांकडून अंदाजपत्रके तपासण्यासाठी या कार्यालयाकडे येतात. त्यांचे नियमाप्रमाणे शुल्क आकारण्यात येवून अंदाजपत्रके तपासून दिली जातात.

## बांधकाम ठेकेदार म्हणून नोंदणी करणे.

१) सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे नोंदणी वर्ग-अ अंतर्गत प्रमाणपत्र देणे कामी संबंधितांनी आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यावर व पुर्ण किंवा अर्धी फी भरल्यावर सदर

प्रकरण मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयास या विभागातून ४ दिवसाचे आत पाठविले जाते व वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूरी आदेश प्राप्त झालेनंतर ८ दिवसाचे आत प्रमाणपत्र व ९ ओळखपत्र देण्यात येते.

२) नोंदणी वर्ग १ ते ७ (सुशिक्षित बेरोजगार अभियंता वगळून) साठीची नोंदणी प्रकरणे या कार्यालयास प्राप्त होतात. या प्रकरणांची छाननी करून यामधील माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधित खात्याकडे / उपविभागाकडे पाठविली जातात.

माहितीची पूर्तता / खातरजमा संबंधित खात्याकडून / उपविभागाकडून प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसाचे आत सक्षम प्राधिका-याकडे मंजूरीसाठी पाठविली जातात. या प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर व सर्व फी प्राप्त झाल्यानंतर ८ दिवसाचे आत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.

३) नोंदणी वर्ग ८ व ९ साठीची नोंदणी प्रकरणे या कार्यालयास प्राप्त होतात. या प्रकरणाची छाननी करून यामधील माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधित खात्याकडे / उपविभागाकडे पाठविली जातात.

माहितीची पूर्तता / खातरजमा संबंधित खात्याकडून / उपविभागाकडून प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसाचे आत सक्षम प्राधिका-याकडे मंजूरीसाठी पाठविली जातात. या प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर व सर्व फी प्राप्त झाल्यानंतर ८ दिवसाचे आत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.

## रेखा शाखा

### 1) भाडे प्रकरणे

खाजगी जागेत शासकीय कार्यालये कार्यरत असताना त्यांचे मासिक भाडे ठरविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते. सदर शासकीय कार्यालयाने विहित

नमुन्यात प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची उपविभागामार्फत तपासणी होवून उपविभागामार्फत पूर्ततेसह प्राप्त झालेला भाडे प्रकरणाचा प्रस्ताव १५ दिवसात मंजूर केल जातो. तसेच सदर शासकीय कार्यालयाना त्यांच्या मागणीनुसार जागा उपलब्ध नसल्यान प्रमाणपत्र १५ दिवसाचे आत दिले जाते.

### **मुल्यांकन प्रस्ताव**

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा संबंधित जागा मालकाकडून प्रॉपर्टीचे मुल्य ठरविण्याबाबतचे प्रस्ताव हे उप विभागाकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेवून सादर केल्यानंतर १५ दिवसाच्या आत मुल्यांकन प्रस्ताव तयार करुन दिले जातात.

### **सिनेमागृह / व्हिडीओ / सर्कस यांची वार्षिक तपासणी**

सिनेमागृह / व्हिडीओ येथील प्रेक्षकगृहांची वार्षिक तपासणी करुन त्या-त्या वर्षासाठी नुतनीकरण करुन देण्याबाबतचे संबंधितांमार्फत प्रस्ताव आल्यानंतर ते प्रस्ताव उपविभागाकडे तपासणीसाठी पाठवले जातात व प्रत्यक्ष पहाणी झाल्यानंतर उपविभागाकडे तपासणी शुल्क रु ५००/- जमा करुन (नमुना-५ शासनास प्रदान केलेल्याची पावती) विभागीय कार्यालयात प्रस्ताव प्राप्त झालेनंतर ना हरकत दाखला (त्या-त्या वर्षाचा) देण्यात येतो.

सर्कससाठी नांदेड महानगर पालिका व जिल्हाधिकारी, नांदेड मार्फत जागेचा प्रस्ताव प्राप्त होतो. संबंधित उप अभियंता जागेची पहाणी करुन परिपूर्ण प्रस्ताव विभागीय कार्यालयात सादर करतात. सदर प्रस्तावाची छाननी करुन विभागीय कार्यालयामार्फत १५ दिवसाच्या आत ना-हरकत दाखला देण्यात येतो.

## स्टेज परवानगी

राष्ट्रपती, राज्यपाल, आमदार, खासदार अथवा मान्यवर व्यक्तीचे होणारी सभास्थाने येथील स्टेज, मजबूतीकरणाबाबतचे प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय /जिल्हाधिकारी कार्यालय अथवा अन्य शासकीय कार्यालये अथवा संस्था, संघटना यांच्या कडून प्राप्त झाल्यावर ती उपविभागामार्फत स्टेज मजबूतीकरणाचे प्रस्ताव आठ दिवसाचे आत किंवा निकडीनुसार त्वरीत एका दिवसात दिले जातात.

## माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रकरणे

अ) माहिती अधिकारात आलेले अर्ज हे विभागीय कार्यालयाशी संबंधित माहिती असेल तर संबंधित कर्मचा-यांकडिल माहिती एकत्रित करुन अर्जदारास ३० दिवसाचे आत माहितीबाबत, शुल्क भरण्यास कळविले जाते अथवा माहिती पाठविली जाते.

ब) माहिती अधिकारात आलेले अर्ज हे ब-याच वेळेस इतर प्राधिकरणाशी संबंधित ११ असल्यास माहिती अधिकार अधिनियम-२००५ अंतर्गत कलम (३) खाली ५ दिवसाचे आत वर्ग करणेत येतो.

क) माहिती अधिकारात आलेले अपील अर्जावर अपील सुनावणी ही तीस दिवसाचे आत घेवून निर्णय दिला जातो.

## लेखा शाखा कामाचे स्वरूप व जबाबदारी (सनद)

विभागीय कार्यालयाच्या लेखा शाखेमध्ये खालीलप्रमाणे प्रमुख कामे केली जातात. (१) अर्थसंकल्प, (२) निविदा निश्चिती, (३) लेखापरीक्षण कामांची देयकांची पडताळणी करणे, (४) मासिक लेखा तयार करून महालेखापालांना सादर करणे व खर्च विषयक अभिलेखे ठेवणे, ही



कामे महाराष्ट्र सा.बां. नियमावली, महाराष्ट्र सा.बां. लेखा संहिता यात निर्दिष्ट केलेल्या व शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार पार पाडावी लागतात.

उपरोक्त कामे लेखाशाखेतील कार्यासन धारक, लिपिकांकडून त्यांना कार्यालय प्रमुखांकडून ठरवून दिलेल्या कार्यभारानुसार केली जातात. ही कामे शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार व ठराविक कालावधीत करावी लागतात. विभागीय लेखापालाच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली लेखा शाखेतील कामे केली जातात.

### **विभागीय लेखापालाची कर्तव्ये**

महाराष्ट्र सा.बां. लेखासंहितेच्या परिच्छेद ४.२.२ मध्ये नमुद केल्यानुसार खालील तीन, प्रकारची कामे पार पाडावी लागतात.

- १) विभागात झालेल्या खर्चाच्या लेख्याचे संकलन करणे.
- २) प्रारंभिक लेखे, प्रमाणके यांच्या तपासणीवर नियंत्रण ठेवणे.
- ३) सर्व वित्तीय बाबतीत कार्यकारी अभियंता यांना वित्तीय बाबतीत सल्ला देणे. लेखा शाखेतील कामे खालील तपशीलानुसार पार पाडली जातात.

### **1) वित्तीय अर्थसंकल्प - कार्यासन क्र. लेखा-2**

सर्व उपविभागांकडील कामांसाठी विविध लेखाशिर्षाखाली पुढील वर्षासाठी अनुदान मागणी करणे. चालू वर्षी आठमाही अंदाजपत्रक व फेब्रुवारी अखेर फेरआढावा घेऊन सुधारीत मागणी करणे.

### **(2) निविदा निश्चितीबाबत कार्यवाही कार्यासन क्र. 4**

खालील कामांसाठी निविदा निश्चितीची कार्यवाही केली जाते. (सा.बां. नियमावली परिच्छेद १८८ ते २३४ व परिशिष्ट १२ व १३ नुसार)

(अ) महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांसाठी बांधवयाच्या इमारतीची कामे.

(ब) शासनाची निवासी व निवासेत्तर इमारतीची देखभाल व दुरुस्ती.

(क) स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाची इतर ठेव बांधकामे.

| मुद्दा क्र. | कामाचे स्वरूप                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                        | लागणारा सर्वसाधारण कालावधी. |
|-------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------|
| २.१         | तांत्रिक शाखेकडून प्राप्त झालेल्या प्रारूप निविदेची लेखा शाखेत पडताळणी करून मंजूरीस सादर करणे.<br>अ) देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रू. १५.०० लक्ष किंमतीची<br>ब) मुळ बांधकामे व रू. १५.०० लक्षच्या वरील किंमतीची                                                                                                                                                                     | २ दिवस<br>५ दिवस            |
| २.२         | मंजूर झालेल्या प्रारूप निविदेसंबंधी<br>अ) रू. १५.०० लक्ष पर्यंतच्या कामांना ती बेरोजगार अभियंता/मजूर सहकारी संस्थांना देण्यासाठी शिफारस मागविणे.<br>ब) रू. १५.०० लक्षच्या कामांसाठी स्पर्धात्मक निविदा मागविणे (निविदा सुचना प्रसिध्दीस देण्यासाठी मसुदा तयार करणे) प्रसिध्दीस पाठविणे.<br>क) रू. १५.०० लक्षच्या वरील कामांसाठी निविदा सूचनेचा मसुदा तयार करणे व प्रसिध्दीस पाठविणे. | २ दिवस<br>२ दिवस<br>२ दिवस  |
| २.३         | प्रारूप निविदेनुसार निविदा संचाची प्रत तयार करणे व पडताळणी करणे.<br>अ) बेरोजगार अभियंता/मजूर सहकारी संस्थेस देण्यासाठी                                                                                                                                                                                                                                                               | २ दिवस<br>५ दिवस            |

|     |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                               |                                                                       |
|-----|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------|
|     | ब) स्पर्धात्मक निविदा बोलावण्यासाठी प्रति तयार करणे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          |                                                                       |
| २.४ | कंत्राटदारांकडून निविदा संच विकत घेण्यास प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे व प्रथम लिपीक यांच्याकडे निविदा फी स्विकारण्याची सूचना टिप्पणी पाठविणे व त्यानुसार निविदा संच कंत्राटदारांना देणे.                                                                                                                                                                                                               | १ दिवस                                                                |
| २.५ | रु. ५०.०० लक्ष वरील कामांसाठी निविदा पुर्व बैठकीस उपस्थित राहून उपस्थित मुद्यांबाबत स्पष्टीकरण मसुदा व सीएसडी (Common set of deviations) मसुदा तयार करून सक्षम प्राधिका-यांकडून मंजूर करून घेणे.                                                                                                                                                                                                              | २ दिवस                                                                |
| २.६ | अ) सीलबंद निविदा स्विकारणे.<br>अ-१ विभागीय कार्यालयात (रु. ५०.०० लक्ष किंमतीपर्यंत) सीलबंद निविदा स्विकारून कंत्राटदारास पोच पावती देणे<br>अ-२ सीलबंद निविदा क्रमवार उघडणे व पडताळणी करणे.<br>ब) मंडळ कार्यालयात रु. ५०.०० लक्ष वरील.<br>ब-१ निविदा संच विकत घेतलेल्या कंत्राटदारांची यादी मंडळ कार्यालयास सादर करणे.<br>ब-२ सीलबंद निविदा उघडते वेळी उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करण्यास सहाय्य करणे. | निविदा स्विकृतीच्या दिवशीच<br><br>स्विकृतीच्या १ दिवस अगोदर<br>१ दिवस |
| २.७ | उघडलेल्या निविदांबाबत तुलनात्मक तक्ता पडताळून आवश्यक तेंव्हा दर वाटाघाटीने कमी करण्याबाबत कंत्राटदारांशी पत्रव्यवहार करणे.                                                                                                                                                                                                                                                                                    | २ दिवसांत                                                             |
| २.८ | सर्वात कमी दराची तुलना चालू दरसूचीनुसार येणा-या दराशी करून निविदा मंजूरीचा प्रस्ताव विहित नमुन्यात सक्षम प्राधिका-यास सादर करणे.<br>अ) विभागीय स्तरावर<br>ब) वरीष्ठ कार्यालयास सादर करणे.                                                                                                                                                                                                                     | निविदा उघडल्यानंतर २ दिवसांत ४ दिवसांत                                |
| २.९ | निविदेस स्विकृती प्राप्त झाल्यावर त्यावायत कंत्राटदारास कळवून अनामत रक्कम भरण्याबाबत पत्रव्यवहार करणे.                                                                                                                                                                                                                                                                                                        | १ दिवस                                                                |

|      |                                                                                                                                                                                                                                                         |        |
|------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|--------|
| २.१० | कामाच्या तालडीनुसार व अनुदलाच्या उपलब्धतेनुसार कंत्राटदाराने अनामत रक्कम भरल्यानंतर काम सुरू करण्याचे आदेश देणे व आदेशाची प्रत व निविदेची प्रमाणित प्रत कंत्राटदार, उपविभाग, लेखापरिक्षक हद्द्यांना देणे. मंजूर निविदेच्या नांदवहीत निविदेची नोंद घेणे. | ३ दिवस |
| २.११ | मजूर सहकारी संस्थांचे वर्गीकरण प्रस्ताव म. स. संस्थांचे अर्ज प्राप्त झाल्यावर त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून मंडळ कार्यालयास सादर करणे.                                                                                                  | ५ दिवस |
| २.१२ | मंडळ कार्यालयाकडून प्रस्तावास मंजूरी प्राप्त झाल्यावर संस्थेस वर्गीकरण प्रमाणपत्र देणे.                                                                                                                                                                 | ३ दिवस |

### ३) उपविभागांचे लेखा परीक्षण व देयकांची पडताळणी.

विभागांतर्गत विविध उपविभागांनी केलेल्या खर्चाचा लेखा विभागास दरमहा सादर केला पतो. त्या लेख्याच्या लेखा परीक्षणाचे काम तसेच उपविभागांमार्फत झालेल्या कामांची देयके डताळणी करणे. ही कामे खालीलप्रमाणे कार्यासनांकडून (लेखापरीक्षक) करण्यात येतात.

| अ.क्रं. | उपविभागाचे नाव                   | कार्यासन क्रमांक |
|---------|----------------------------------|------------------|
| १       | सा.बां. उपविभाग उत्तर नांदेड     | लेखा-1           |
| २       | सा.बां. उपविभाग दक्षिण नांदेड    | लेखा-2           |
| ३       | सा.बां. उपविभाग इमारती नांदेड    | लेखा-3           |
| ४       | सा.बां. उपविभाग कंधार नांदेड     | लेखा-3           |
| ५       | सा. बां. उपविभाग लोहा नांदेड     | लेखा-5           |
| ६       | सा. बां. उपविभाग मुदखेड नांदेड   | लेखा-5           |
| ७       | सा. बां. उपविभाग अर्धापुर नांदेड | लेखा-4           |

|   |                                     |   |
|---|-------------------------------------|---|
| ८ | सा. बां. उपविभाग (यांत्रिकी) नांदेड | - |
|---|-------------------------------------|---|

उपविभागांचा मासिक लेखा मागील महिन्याच्या २१ तारखेपासून चालू महिन्याच्या २० तारखेपर्यंतच्या व्यवहाराचा संकलित केला जातो. व तो विभागास दिनांक २१ ते २५ या कालावधीत सादर केला जातो.

### लेखापरिक्षण

उपरोक्त उपविभागांचे मासिक लेखे विभागास प्राप्त झाल्यावर प्रत्येक लेखापरीक्षकांकडून त्यांची पडताळणी खालीलप्रमाणे केली जाते.

| मुद्दा क्र. | कामाचे स्वरूप                                                                                                                                                                                                                                                 | लागणारा सर्वसाधारण कालावधी. |
|-------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------|
| ३.१         | महाराष्ट्र सा.बां. लेखा संहितेचे परिच्छेद २०.१.१ ते २१.१.७ व २२.२.१ ते २२.२.११ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीनुसार उपविभागांनी सादर केलेले लेखे परीपूर्ण आहेत अथवा नाहीत ह्यांची पडताळणी करणे.                                                               | १ दिवस                      |
| ३.२         | निदर्शनास आलेल्या त्रुटींची पुर्तता करून घेण्यासाठी उपविभागास लेखा परीक्षण टिप्पणी पाठविणे.                                                                                                                                                                   | २ दिवस                      |
| ३.३         | पडताळणी केलेले खर्च, गोषवारे, खातेबदल विभागाच्या मासिक लेख्यात समाविष्ट करण्यासाठी वरिष्ठ लेखा लिपिकांकडे देणे.                                                                                                                                               | १ दिवस                      |
| ३.४         | तांत्रिक पडताळणी होऊन प्राप्त झालेली देयके व मापन पुस्तके यांची वित्तीय बाबतीत तपासणी करणे. (निविदा शर्तीनुसार देयकातील रक्कम प्रदानास पात्र आहे अथवा नाही ते पहाणे तसेच महाराष्ट्र सा.बां. लेखा संहिता परिच्छेद १०.२.९ ते १०.३.८ मधील तरतुदींची पुर्तता होते | १ दिवस                      |

|     |                                                                                                                                                                                     |                                                          |
|-----|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------|
|     | अथवा नाही ते तपासणे.) अ) देखभाल दुरूस्तीची सुमारे रु. १५ लक्षपर्यंतच्या किंमतीची देयके वरीलप्रमाणे तपासणे.                                                                          |                                                          |
| ३.५ | ब) मोठे देयके तपासणे.                                                                                                                                                               | २ दिवस                                                   |
| ३.६ | महिना अखेर बांधकामांचे गोषवारे तयार करणे व बांधकाम नोंदवहीत खर्चाची नोंद करणे.                                                                                                      | २ दिवस                                                   |
| ३.७ | कामास मुदतवाढ नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करणे / वाढीव खर्चास मंजूरीचा प्रस्ताव सादर करणे/ मंदगतीबाबत कंत्राटदारास नोटीस देणे / उपविभागाकडे कामांच्या प्रगतीबाबत पत्रव्यवहार करणे. | प्रत्येक प्रकरण प्राप्त झाल्यावर /उद्भवल्यावर दोन दिवसात |
| ३.८ | आयकर कपातीचे / मुल्यवर्धित कर कपातीचे प्रमाणपत्र तसेच काम केल्याचे प्रमाणपत्र कंत्राटदारांना देणे.                                                                                  | पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत                         |
| ३.९ | मासिक लेख्यासंबंधी विविध अनुसूचि तयार करणे. (प्रपत्र क्रमांक ९१ व मूळ प्रमाणके जोडणे वगैरे)                                                                                         | १ दिवस                                                   |

**(४) मासिक लेखा संकलन करणे व महालेखापालांना सादर करणे.**

महाराष्ट्र सा.बां. लेखासंहितेच्या परिच्छेद क्र. २२.४.१ ते २२.४.२८ नुसार विभागाच्या मासिक लेख्यासंबंधी अनुषंगिक कामे. लेखा संकलनाचे काम शाखेतील सर्व कर्मचा-यांना एकत्रितपणे करावे लागते. संकलित लेखा महालेखापाल, नागपूर यांना दरमहा दिनांक ७ ते १० या दरम्यान पाठवावा लागतो.

| मुद्दा क्र. | कामाचे स्वरूप                                   | लागणारा कालावधी             | सर्वसाधारण |
|-------------|-------------------------------------------------|-----------------------------|------------|
| ४.१         | धनादेश काढणे. सा.बां. लेखासंहिता प्रकरण ६ नुसार | अनुदान व अर्थसंकल्प वित्तीय |            |

|     |                                                                                                                                                                |                                           |
|-----|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------|
|     | लेखा-१ कार्यकारी अभियंता यांनी मंजूरी दिलेल्या देयकांचे प्रदान करण्यासाठी अर्थसंकल्प वित्तीय प्रणालीद्वारे प्राधिकार पत्र काढणे. व त्यानुसार धनादेश तयार करणे. | प्रणाली (बीडीएस) उपलब्धतेनुसार एक दिवसात. |
| ४.२ | लेखा-८ पूर्ण झालेल्या कामांसंबंधी कंत्राटदारांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही                                                                                 | ४ दिवसात                                  |
| ४.३ | लेखा-८ व्याजी प्रतिभुति - नोंदवही नोंदी घेणे.                                                                                                                  | २ दिवसात                                  |
| ४.४ | लेखा-६ आयकर विवरणपत्र त्रैमासिक करणे.                                                                                                                          | ३ दिवस                                    |
| ४.५ | लेखा-६ मुल्यवर्धित कर त्रैमासिक विवरणपत्र करणे.                                                                                                                | ३ दिवस                                    |

### गृहवाटप समिती / उपसमितीचे कामकाज

#### १) गृहवाटप समिती

गृहवाटप समितीच्या कामकाजाचे निर्णय अध्यक्ष, गृहवाटप समिती तथा विभागीय आयुक्त, नांदेड विभाग, नांदेड हे घेतात, समितीच्या कामकाजात खालीलप्रमाणे वेतन गट येतात.

|               |                          |                        |
|---------------|--------------------------|------------------------|
| १) वेतनगट १ अ | रु.१८४०१/- चे पुढे       | १८० चौ.मी. चटई क्षेत्र |
| २) वेतनगट-१   | रु.१६५०१/- ते रु.१८४००/- | १४० चौ.मी. चटई क्षेत्र |
| ३) वेतनगट-२   | रु.१५८५१/- ते रु.१६५००/- | ११५ चौ.मी.चटई क्षेत्र  |
| ४) वेतनगट-३   | रु.१०५०१/- ते रु.१५८५०/- | ७७ चौ.मी. चटई क्षेत्र  |

## २) गृहवाटप उपसमिती

गृहवाटप उपसमितीच्या कामाकाजाचे निर्णय अध्यक्ष गृहवाटप उपसमिती तथा जिल्हाधिकारी, नांदेड हे घेतात. उपसमितीच्या कामकाजात खालीलप्रमाणे वेतनगट येतात.

|             |                         |                       |
|-------------|-------------------------|-----------------------|
| ५) वेतनगट ४ | रु.८००१/- ते रु.१०५००/- | ५० चौ.मी.चटई क्षेत्र  |
| ६) वेतनगट-५ | रु.४४०१/- ते रु.८०००/-  | ४४ चौ.मी. चटई क्षेत्र |
| ७) वेतनगट-६ | रु.४४००/- पर्यंत        | ३४ चौ.मी.चटई क्षेत्र  |

## ३) प्रतिक्षायदी

प्रतिक्षायदी क्रमांक देणे शासकीय कर्मचारी अधिकारी यांचेकडून छापील विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यावर आठ दिवसात प्रतिक्षायदी क्रमांक दिला जातो. सदर प्रतिक्षा यादी क्रमांकाचे दरवर्षीच्या जून व डिसेंबर महिन्यात नुतनीकरण करणे आवश्यक आहे, तसे न केल्यास कर्मचा-याचे नांव प्रतिक्षा यादीतून रद्द केले जाते.

## ४) निवासस्थानांचे वाटप करणे



रिक्त निवासस्थानांच्या उपलब्धतेनुसार समिती / उपसमितीची बैठक आयोजित करुन निवासस्थानांचे वाटप वेतनगटास नेमून दिलेल्या चटई क्षेत्राच्या प्रमाणानुसार समिती / उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार वाटप केले जाते.

### ५) निवासस्थान बदलून मिळणे

निवासस्थान बदलून मिळणेबाचत विहित नमुन्यात अर्ज केल्यावर निवासस्थानांच्या उपलब्धतेनुसार तसेच वेतनगटास नेमून दिलेल्या चटई क्षेत्राच्या प्रमाणानुसार समिती / उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार निवासस्थान बदलून दिले जाते.

### ६) निवासस्थान दुस-या व्यक्तीचे नांवावर करणे

निवासस्थान ज्याचे नावावर आहे तो व्यक्ती मृत / सेवानिवृत्त झाल्यास त्यांचे वारस शासकीय सेवेत असतील तर निवासस्थान त्यांचे नावावर करता येते. अपवादात्मक परिस्थितीत निवासस्थानाचे वाटप (Circulation) प्रस्तावास मान्यता घेऊन करण्यात येते किंवा अध्यक्षींच्या अनुमतीने निवासस्थान वाटप करुन पुढील बैठकीत कार्यांतर मंजूरी घेतली जाते.

### भाडे शाखा- कामाचे स्वरूप व जबाबदारी (सनद)

विभागाच्या अधिपत्याखाली खालील ठिकाणी शासकीय निवासस्थाने आहेत.

१. सह्याद्री, तपोवन, देवगीरी (नांदेड) २. लोहा ३. कंधार ४. मुदखेड ५. अर्धापुर

| मुद्दा क्र. | कामाचे स्वरूप                                                                                                                                          | लागणारा सर्वसाधारण कालावधी. |
|-------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------|
| १.          | गृहवाटप समितीकडून शासकीय निवासस्थान वाटपाचे आदेश दिल्यानंतर, कर्मचारी/अधिकारी कार्यरत असलेल्या कार्यालयास वेतनातून भाडे वसुली करण्याबाबत रक्कम कळविणे. | २ दिवसात                    |
| २.          | सर्व निवासस्थानांची भाडेवसुली दरमहा होत असल्याबाबत भाडे वसुली तक्ते संबंधित कार्यालयांकडून प्राप्त झाल्यावर वसुलीच्या नोंदवहीत नोंद घेणे.              | ५ दिवसात                    |

|    |                                                                                                                                                             |                                   |
|----|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-----------------------------------|
| ३. | थकीत वसुलीबाबत संबंधीतांना व त्यांच्या कार्यालयाकडे भाडे वसुलीबाबत पाठपुरावा करणे.                                                                          | प्रकरण<br>उद्भवल्यावर ७<br>दिवसात |
| ४. | बदली / सेवानिवृत्ती आदी प्रकरणी निवासस्थान विहित काळात रिक्त न केल्यास निष्कासनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिका-यास (जिल्हाधिकारी) सादर करणे. | प्रकरण<br>उद्भवल्यावर ७<br>दिवस   |

### विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेची कामे

विभागीय कार्यालयाच्या आस्थापना शाखेचे सर्व कामकाज प्रमुख लिपीक यांच्या नियंत्रणा खातौ बरिष्ठ लिपीक / कनिष्ठ लिपीक करतात. आस्थापना शाखेतील कामाची विभागणी करण्यात आलेली असून त्यानुसार.....

- १) टपाल नोंदणी (टपाल आवक / जावक),
- २) आस्थापना पत्रव्यवहार
- ३) टंकलेखन (संगणक शाखा)
- ४) आस्थापना लेखा- १/ लेखा- २
- ५) वेतन
- ६) भाडेशाखा
- ७) गृहवाटप

अशी कामे करण्यात येतात. तसेच या शाखेकडून शासकीय विश्रामगृह आरक्षणाचे काम देखिल करण्यात येते. शासकीय विश्रामगृहाची व त्यांचे आरक्षणाबाबतची माहिती स्वतंत्ररित्या नमुद केलेली आहे.

टपाल नोंदणी मध्ये कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व पत्रांच्या आवक नोंदवहीत नोंदी घेवून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित शाखेकडे पाठवले जाते. तसेच कार्यवाही पूर्ण झालेल्या कागदपत्रांची जावक नोंदवहीत नोंद घेवून अशो पत्रे संबंधितांना पाठवली जातात. अशा प्रकारे

कार्यालयास प्राप्त होणारी व पाठवण्यात येणारे टपाल या नोंदणी विभागात विविध नोंदवहयात नोंदवले जाते.

आस्थापना पत्रव्यवहार यांचेकडून कार्यालयीन कामकाजा संदर्भात सर्व पत्रव्यवहार कर्मचा-यांच्या नियुक्त्या, बदली, रजा अशा सेवाविषयक बाबींचा पत्रव्यवहार करण्यात येतो.

आस्थापना लेखा शाखेकडून कर्मचा-यांचे सेवाविषयक बाबींचा लेखा तयार करण्यात येतो, उदा. सेवापुस्तके, भविष्य निर्वाह निधी इत्यादी, तसेच सेवानिवृत्ती विषयीचा पत्रव्यवहार या शाखेकडून करण्यात येतो.

वेतनशाखेकडून अधिकारी कर्मचा-यांची वेतनदेयके कोषागारास सादर करून त्यांचे वेतन /भत्ते देण्याची कार्यवाही केली जाते.

### **विश्रामगृह / विश्रामधाम वा बाबतची माहिती**

कार्यकारी अभियंता नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांचे अधिपत्या खालील विश्रामगृह व विश्रामधामाची सविस्तर माहिती सोबतचे प्रपत्रात दर्शविली आहे. या विश्रामगृहाची देखभाल संबंधित उप अभियंता यांचे कडून करण्यात येते तर दैनंदिन व्यवस्था तेथील नियुक्त केलेल्या शाखा अभियंता यांचे कडून करण्यात येते. या विश्रामगृहाचे आरक्षण शासन निर्णय क्रमांक आरक्षण-२००१/प्रक्र९२६/मिव्य-२ दिनांक ३१/७/२००३ अन्वये दिलेल्या आदेशानुसार अटी/शतीचे पालन करून देण्यात येते. या अटी/शती खालील प्रमाणे आहेत.

**अ) विश्रामकक्षाचे आरक्षण करतांना खालील प्रमाणे अग्रक्रमानुसार देण्यात येते.**

- १) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल,
- २) राज्याचे मुख्यमंत्री,
- ३) विधानपरिषदेचे सभापती / विधान सभा अध्यक्ष / उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुती,
- ४) लोक आयुक्त,
- ५) माननीय मंत्री महोदय,

- ६) उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती,
- ७) विधान परिषदेचे उप सभापती विधान सभेचे उपाध्यक्ष,
- ८) माननीय राज्यमंत्री,
- ९) विधान मंडळाच्या समित्यांचे सभासद,
- १०) लोकप्रतिनिधी (खासदार / आमदार),
- ११) राज्य शासनाचे शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी / कर्मचारी,
- १२) केंद्र शासनाचे शासकीय कामा निमित्त दौ-यावर असणारे अधिकारी / कर्मचारी,
- १३) राज्य शासनाचे कामावर नसतांना येणारे अधिकारी / कर्मचारी,
- १४) इतर राज्य शासनाचे शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे अधिकारी / कर्मचारी,
- १५) माजी खासदार/आमदार/स्वातंत्र संग्राम सेनानी/राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी
- १६) अधिस्विकृत पत्रकार, व
- १७) खाजगी व्यक्ती
- ब) कक्षबंधाचे आरक्षण जास्तीत जास्त सात दिवसापर्यंत करण्यात येते
- क) सह्याद्री, तपोवन, देवगीरी कक्षबंधाच्या आरक्षणासाठी शासकीय अधिकारी / कर्मचा-यां कडून रु.१००/- तर खाजगी व्यक्ती कडून प्रतिकक्ष रु.२००/- अनामत रक्कम घेण्यात येते ही रक्कम विश्रामगृहाचे भाड्यातून समायोजित करण्यात येते.
- ड) तातडीच्या प्रसंगी कार्यालयीन वेळेनंतर अथवा सुट्टीचे दिवशी कक्ष आरक्षण / उपलब्धते बाबत संबंधित विश्रामगृहाचे उपअभियंता / शाखाअभियंता / विश्रामगृह व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, कक्ष उपलब्ध असल्यास नियमानुसार कक्ष उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करणेत येते.



कार्यकारी अभियंता नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांच्या अधिपत्यातील

शासकीय विश्रामगृहे

| अ.क्र. | विश्रामगृहाचे नांव                                 | एकूण कक्षबंधाची संख्या |          |      | विश्रामगृहाचा पत्ता व दूरध्वनी क्र.            | आरक्षणासाठी संबंधित अधिकारी यांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक |
|--------|----------------------------------------------------|------------------------|----------|------|------------------------------------------------|------------------------------------------------------------|
|        |                                                    | साधे                   | व्हिआयपी | एकूण |                                                |                                                            |
| १      | २                                                  | ३                      | ४        | ५    | ६                                              | ७                                                          |
| १.     | शासकीय विश्रामधाम मीनी सह्याद्री नांदेड-431602     | 0                      | ५        | ५    | शासकीय विश्रामधाम मीनी सह्याद्री नांदेड-४३१६०२ | कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग नांदेड.                   |
| २.     | शासकीय विश्रामधाम व्ही. आय. पी. नांदेड-४३२६०२      | १२                     | ४        | १६   | शासकीय विश्रामधाम व्ही. आय. पी. नांदेड-४३२६०२  | कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग नांदेड.                   |
| ३.     | शासकीय विश्रामगृह देवगिरी नांदेड ४३२६०२            | १४                     | 0        | १४   | शासकीय विश्रामगृह देवगीरी नांदेड ४३२६०२        | कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड           |
| ४.     | शासकीय विश्रामगृह मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड     |                        |          |      |                                                |                                                            |
| ५.     | शासकीय विश्रामगृह अर्धापुर ता. अर्धापुर जि. नांदेड |                        |          |      |                                                |                                                            |

## भांडार शाखा

विभागातील भांडाराचा संग्रह हा भांडारपाल यांच्या प्रभाराखाली ठेवण्यात येतो सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे तीन भागात कार्य करावे लागते.

अ) भांडारे संपादन करणे.

ब) भांडारे ताब्यात ठेवणे व आवश्यकतेनुसार वितरण करणे.

क) विल्हेवाट लावणे.

ड) भांडाराची सुरक्षा व त्याचा हिशोब विविध नोंदवह्यात ठेवणे.

प्राप्त झालेले भांडारसाहित्य संबंधीत उपविभागास पुरवठा करण्यात येतो.

विभागाकरीता आवश्यक असणा-या हत्यारे व सयंत्रे अशा साहित्याची मागणी उपविभागाकडून मागविण्यात येते.

उपविभागाकडून साहित्याची मागणी यादी विभागास प्राप्त झाल्यानंतर ती एकत्रित करण्यात येते

प्राप्त मागणी एकत्रित करून शासनमान्य पुरवठादार किंवा स्थानिकरित्या दरपत्रके मागवून दर कोटेशन नोटीस पाठवून दरपत्रके मागविण्यात येतात व साहित्य पुरवठादाराने पुरवठा आदेश पाठविल्यापासून ९० दिवसांपर्यंत ग्राह्य धरण्यात येतात.

दरपत्रके प्राप्त झाल्यानंतर विभागाद्वारे साहित्याचा पुरवठा आदेश मंजूर प्राप्त करून घेण्यात येते.

प्राप्त साहित्य हे विभागातील भांडारात ठेवण्यात येते व मागणीपत्रानुसार उपविभागात लवकरात लवकर देण्यात येते यासाठी सदरच्या साहित्याची नोंद ही सर्वप्रथम नमुना ३३ (हत्यारे व सयंत्रे जमा विवरणपत्रात) मध्ये घेण्यात येते व विभागात नमुना ३७ (Ledger of T & P) मध्ये घेण्यात येते

विभागांतर्गत यांत्रिकी सा.बां. उपविभागास निरीक्षण वाहने व कन्स्ट्रक्शन व्हेईकल्स यांची उपविभागातील यांत्रिकी कार्यशाळेत दुरुस्ती केली जाते. यासाठी साहित्य खरेदी प्रक्रिया केली जाते.

उपविभागातील वाहनांचे जुने निरूपयोगी साहित्याचा लेखा हा नमुना ६६ (Dismantled of Material) मध्ये उपविभागात ठेवण्यात येतो वाहनांच्या प्राप्त साहित्याची नोंद ही वाहनाच्या हीस्ट्रीशीट मध्ये अद्ययावत ठेवण्यात येते व ज्या वेळेस वाहनांना इंधन साहित्याचा पुरवठा केला जातो तेव्हा त्यांच्या नोंदी वाहनांच्या लॉगबुकात घेतली जातात.

विभागीय कार्यालयाकरीता आवश्यक असणा-या स्टेशनरी साहित्याचे मागणीपत्र मा. व्यवस्थापक, येरवडा मध्यवर्ती कारागृह मुद्रणालय येरवडा नांदेड यांचेकडे नमुना क्र. सर्वसा. १६१ म सर्वसाधारण व सा.बां. विभाग मालिकेमधील प्रमाणपत्रांसाठी वार्षिक मागणीपत्र दरवर्षी सप्टेंबर मध्ये सादर करण्यात येते व कार्यालय लेखन सामुग्रीकरीता वार्षिक मागणीपत्र आणि सूचनापत्र (पावती) (विशेष लेखनसामुग्री-२) नमुन्यात दोन प्रतीत सादर करण्यात येते

तसेच जे साहित्य उपरोक्त कार्यालयाकडून प्राप्त होत नाही. त्या साहित्याची खरेदी स्थानिकरित्या दरपत्रके मागवून तब्दत निविदा निश्चिती करून खरेदी करण्यात येते त्याच्या नोंदी "स्टेशनरी साहित्य रजिस्टर" मध्ये घेण्यात येतात.



**कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड यांचे अधिपत्या खालील उपविभागाची माहिती उप विभागीय अधिकारी यांचे कार्यालयाची माहिती**

| अ.क्र | कार्यालयाचे नाव                                         | पत्ता/दुरध्वनी क्रमांक                                                                        | कार्यक्षेत्र                                                                                                                                                                                               |
|-------|---------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|
| 1     | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (उत्तर) नांदेड.   | सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड महात्मा फुले शाळा रस्ता, स्नेहनगर, नांदेड. पिन कोड नं.-431602 | नांदेड (उत्तर) भागातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ.                                                                                                                                                        |
| 2     | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (दक्षिण) नांदेड.  | सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड महात्मा फुले शाळा रस्ता, स्नेहनगर, नांदेड. पिन कोड नं.-431602 | नांदेड (दक्षिण) भागातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ.                                                                                                                                                       |
| 3     | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (इमारतरी) नांदेड. | सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड महात्मा फुले शाळा रस्ता, स्नेहनगर, नांदेड. पिन कोड नं.-431602 | स्वा.रा.ती.म.वि. परिसरातील इमारती डॉ. शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, श्री गरूगांविदसिंग परिसर, पोलीस वसाहत, पोलीस अधिक कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय इत्यादी कार्यालये, परिसरातील शासकीय इमारती. |
| 4     | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधार नांदेड.     |                                                                                               | कंधार तालुक्यातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ.                                                                                                                                                             |
| 5     | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग लोहा नांदेड.      |                                                                                               | लोहा तालुक्यातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ.                                                                                                                                                              |

|   |                                                           |                                                                                               |                                                   |
|---|-----------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------|
| 6 | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग आर्धापुर नांदेड.    |                                                                                               | आर्धापुर तालुक्यातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ. |
| 7 | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुदखेड नांदेड.      |                                                                                               | मुदखेड तालुक्यातील रस्ते, पुल, शासकीय इमारती इ.   |
|   | उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग (यांत्रिकी) नांदेड. | सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड महात्मा फुले शाळा रस्ता, स्नेहनगर, नांदेड. पिन कोड नं.-431602 | -                                                 |

परिशिष्ट क

कार्यपुर्तीचे वेळापत्रक

| अ.क्र. | कार्यसुची                                     | कार्यवाही करणारा सक्षम अधिकारी | कार्यपुर्तीचा कालावधी मर्यादा                                                                              |
|--------|-----------------------------------------------|--------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------|
| १      | भाडे निर्धारण                                 | आरेखक                          | १५ दिवस                                                                                                    |
| २      | मिळकत मुल्य निर्धारण                          | आरेखक                          | १५ दिवस                                                                                                    |
| ३      | सिनेमा/व्हिडीओ/सर्कस नाहरकत प्रमाणपत्र        | आरेखक                          | १५ दिवस                                                                                                    |
| ४      | स्टेज तपासणी दाखला                            | आरेखक                          | ८ दिवस (तातडीच्या प्रसंगी १ दिवसात)                                                                        |
| ५      | ठेकेदार नोंदणी                                |                                |                                                                                                            |
|        | १) सुशिक्षित बेरोजगार अभियंता (नोंदणी वर्ग अ) | उप कार्यकारी अभियंता           | ४ दिवसात वरिष्ठ कार्यालयास पाठवले जाईल                                                                     |
|        | २) ठेकेदार नोंदणी वर्ग - १ ते ७               | उप कार्यकारी अभियंता           | वरिष्ठ कार्यालयास १५ दिवसात सादर करणार वरिष्ठ कार्यालयाची मंजूरी मिळाल्यानंतर ८ दिवसात नोंदणी दाखला देणार. |
|        | ३) ठेकेदार नोंदणी वर्ग-८ ते ९                 | उप कार्यकारी अभियंता           | १५ दिवस                                                                                                    |

# कार्यपुर्तीचा कालावधी हा प्रत्येक प्रकरणाची सर्व कागदपत्रे परिपूर्ण असतील व नोंदणीशुल्काचा भरणा केल्यानंतरचा आहे.